

Ref: STEX/SECT/2020

August 14, 2020

The Relationship Manager,	National Stock Exchange of India Limited
DCS-CRD	Exchange Plaza, 5 th Floor,
BSE Limited,	Plot No. C/1, G Block,
Phiroze Jeejeebhoy Towers,	Bandra – Kurla Complex,
Dalal Street, Fort,	Bandra (East),
Mumbai 400 001	Mumbai 400 051
BSE Scrip Code: 500480	NSE Symbol: CUMMINSIND

Subject: Intimation regarding un-audited financial results for the quarter and ended June 30, 2020 published in newspapers.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1) and (3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), the Company hereby informs that the un-audited quarterly financial results, in accordance with the Regulation 33, for the quarter ended on June 30, 2020, has been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (both the newspaper having electronic editions) on Friday, August 14, 2020. The copies of said publications are enclosed for your reference.

Kindly take this submission on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above.

(This letter is digitally signed)

Cummins India Limited Registered Office Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi Pune 411 045 Maharashtra, India Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015 cumminsindia.com cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276

යි

CIN: L65983W91987PLC001409 Regd Office : 24, Park Street, Magma House (9th Floor), Kolkata - 700 016 Phone : 32203 P311/1271, Fax: (333) 2247258922172488 Email : cheviol@chevjute.com; Website : www.groupcheviot.net STRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

14

SI. Event

7. Bidders 8. Pre-Bid Meeting

15. Issuance of LOA


11. Bid Due Date

	EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FOR THE QUARTER ENDED 30T			(₹ In Lakhs)
	Particulars	Quarter ended 30/06/2020	Quarter ended 30/06/2019	Previous year ended 31/03/2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (including other income)	3,729.99	11,021.49	46,776.20
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,393.77	1,617.03	6,184.70
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,393.77	1,617.03	6,184.70
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,238.30	1,199.72	4,812.12
5	Total Comprehensive Income for the period	1,367.26	1,248.56	4,950.80
6	Paid-up ordinary share capital (Face value - ₹ 10 each)	646.69	646.69	646.69
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of previous year			46,469.97
8	Earnings Per Share of ₹ 10/- each (EPS) (not annualised in ₹)			
	(a) Basic	19.15	18.55	74.41
	(b) Diluted	19.15	18.55	74.41
No	ites :			

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter ende The above is an extract or the beaued formation the mandain results for the quarter ender 30th June, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financia Results for the quarter ended 30th June, 2020 are available on the Stock Exchange website (www.bselfat.com) and also on the Company's website (www.groupcheviot.net). 2 vious period figures have been re-grouped / re-classified to make them comparable t

the current period presentation For Cheviot Company Lir Harsh Vardhan Kar Chairr Place : Kolkata Dated : 13th August, 2020

At Cheviot, we believe in Total Quality Management and Enhancement of



n and Managing Dire Chief Executive Of (DIN : 000602	ctor îcer			ODISH	A ELECTRICITY R	EGULATORY C	OMMISSION
of Shareholders Va	lue						
		ummins	Cummi	ns lı	ndia I	_imit	ed
ol,);	0	un	Registered Office : Cu Telephone : (020) 670 (CIN: L29112PN1962	67000 Fax :	(020) 67067015		
(Rs. in lakhs)		Unaudite	ed standalone a	nd conso	lidated fina	ancial res	ults for f
Year ended					Stand	alone	
-2019 31-03-2020					Quarter ended		Year Ended
dited Audited				June 30,	March 31,	June 30,	March 31,

9. Issue of Amendments / Final RFP Document(s) 10. Last Date of sale of RFP Document(s)

Opening of Qualification Proposals
Opening of Technical Proposals

14. Opening of Financial Proposals

New prospective bidders willing to purchase the RFP may refer to the earlier notice dated 25 Nov. 2019 in this regard. The bidders are advised to visit www.orierc.org from time to time to keep themselves updated.

ODISHA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

NOTICE

oor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India estors@cummins.com. Website: www.cumminsindia.com

To be communicated separately to Bidder(s) as per RFP provisions.

Its for the quarter ended June 30, 2020

Sd/-

			Stand	alone			Conso	lidated	
		Quarter ended			Year Ended		Year Ended		
. No.	Particulars	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020
		(Unaudited)	(Audited)(Note 4)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)(Note 4)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	49,820	105,284	134,304	515.773	50,282	106,246	135,172	519,145
2	Profit before exceptional items and tax (Note 3)	7,045	12,082	19,404	77,891	6,342	9,814	17,972	70,507
3	Profit before tax	7,045	11,702	19,404	75,906	7,106	12,333	21,047	80,748
4	Profit after tax	5,256	11,831	14,151	62,934	5,302	17,024	15,256	70,561
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4,779	10,974	13,845	61,177	4,799	16,158	14,950	68,737
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544
7	Other equity (as per Audited Balance Sheet)				411,952				434,660
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	1.90	4.27	5.10	22.70	1.91	6.14	5.50	25.45

ST: The above is an extract of the detailed quarterty/annual financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full quarterty/annual financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company. This statement has been reviewed by the Audit Committee at its meeting held on August 11, 2020 and approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2020. Exceptional times comprise one time expense on account of Voluntary Retirement Program (VRP) and Reduction in Force (RIF) aggregating to ₹1,605 lacs and ₹360 lacs respectively for the year ended March 31, 2020 and Reduction in Force (RIF) aggregating to ₹1,605 lacs and ₹360 lacs respectively for the year ended March 31, 2020 and rear the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2020 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2019. 2.

3

For Cummins India Limited Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

Making people's lives better by powering a more prosperous world



Place: Pune Date: August 12, 2020

ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED CIN: L45202UP1985PLC099376 Regd. Office: Eldeco Corporate Chamber 1, And Floor, Vibiuti Khand (Opr. Mandl Parlahad), Gomti Nagar, Lacknow-226010 Wobalte : www.eldecogroup.com Control Endetecolousing.com Pin. No: 06224039999 Fax: 05224039900 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

									(₹. In Lacs)
	Particulars		Stand	alone		Consolidated			
			Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1,326.60	3,097.63	3,516.80	9,699.47	2,057.23	3,738.52	4,451.64	13,551.51
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	693.49	1,581.68	878.63	3,600.38	986.60	1,659.57	1,355.97	5,254.04
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	693.49	1,581.68	878.63	3,600.38	986.60	1,659.57	1,355.97	5,254.04
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	502.39	1,195.80	625.90	2,695.11	722.25	1,218.38	969.60	3,917.95
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	503.60	1,198.46	626.59	2,699.96	723.57	1,221.27	970.40	3,923.24
6	Equity Paid up Share Capital	196.66	196.66	196.66	196.66	196.66	196.66	196.66	196.66
7	Earnings per share (Not annualised) :								
	Basic (Rs) Diluted (Rs)	25.55 25.55	60.81 60.81	31.83 31.83	137.04 137.04	36.73 36.73	61.95 61.95	49.30 49.30	199.22 199.22

The above Results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their Meeting held on August 13, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results. The above is an extract of the detailed format of Financial Results for quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on the website of Stock Exchange and the Company atwweeter endergroup.com. Figures for the previous period have been regrouped wherever necessary to confirm to the current period's classification.

1.

For and on Behalf of the B Eldeco Housing and Industries Lim s Limite

Pankaj Bajaj airman cum Managing Director



NOTICE FOR SELECTION OF BIDDER FOR PURCHASE OF UTILITY OF SOUTHERN ELECTRICITY SUPPLY UTILITY OF ODISHA LIMITED (NESCO) ENGAGED IN DISTRIBUTION AND RETAIL SUPPLY OF POWER IN THE DISTRIBUTION CIRCLES OF CITY, BERHAMPUR, ASKA, BHANJANAGAR, JEYPORE AND RAYAGADA IN THE STATE OF ODISHA (PRESENTLY OPERATING AS SOUTHCO UTILITY) UNDER SECTION 20 OF THE ELECTRICITY ACT, 2003. This is to inform to all the bidders to note the following change in the dates in the bid process schedule provided under Clause 4.9 of the RFP. Date/Location
 St.
 Event

 1.
 Publication of Notice to Bidders

 2.
 Start Date of Sale of RFP

 3.
 Last Date of Submission of Queries / Information Required by Bidders

 4.
 Pre-Bid Meeting / Investor Meet

 6.
 Issue of Revised RFP

 7.
 Last Date of Submission of Queries / Information Required by Bidders

 7.
 Last Date of Submission of Queries / Information Required by Bidders
 Place : Chennai Date : 13.08.2020 25-Nov-19 28-Nov-19 18-Dec-19 03-Jan-20 08-Jul-20 15-Jul-20 23-Jul-20 14-Aug-20 08-Sep-20 14-Sep-20, 4:00 PM

HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED CIN: ISSENTIASIP: (CONGO Reg. Offer: ISSN Ikaas' 13. Of Metabelagen Hist, Perga, Cenne 80088. Proc. 19. Start Markan Proc. 19. Start Markan Proc. 19. Start Markan Proc. 19. Start Markan NOTICE Company vill be held on Friday, the Company vill be held on Friday, the Company for the Quarter ended 30° June Conferencing to consider inter allo. the Company for the Quarter ended 30° June 2020 among other subjects. For HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED, (INDIA) LIMITED, S.V. RAJU Company Secretary

NEW DELHI | FRIDAY, 14 AUGUST 2020 Business Standard

GEE Limited CIN : L999999MH1960PLC0118 egistered Office : Plot No E-1, Ro Wagle Industrial Estate, Thane-40 www.geelimited.com Email : Shares

vailable on Company's websi on the website of stock exchange

Date : August 13, 2020

By order of the Board For GEE Limited sd/ sd/ Payal Agarwa Whole Time Director & CFC

DIN : 07

(Flare)





दर सोमवार आणि गरुवारी 'लोकसत्ता' आणि 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये संपर्क - ०२०-६७२४१०००

P

MAHATRANSCO Missien Bab Beerg Tweesee 0.00 MSETCL invites online bids (E Tender) from registered contractors / agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works. contractors / agencies on Mahatransco E-Tendering website https://smetender.mahatransco.in for following works. Tender No:-CE/EH/V/C (C&M)/2one/Pune/Tender No. 20/2020-21 RFX No. 7000017141. Work: RE-tender for Work for Design, Supply, Installation & Commissioning of 2X5 MVAR 33 kV Capacitor Bank at 132 kV Shinar Substation under EHV 0&M Circle, Solapur and 1 X 5 MVAR, 33kV Capacitor Bank at 132 kV Kuruli 8 132 kV Shinar Substation and 1 X 5 MVAR, 22KV Capacitor Bank at 132 kV Shinar Substation under EHV 0&M Circle, Solapur and 1 X 5 MVAR, 33kV Capacitor Bank at 132 kV Kuruli 8 132 kV Shinar Substation and 1 X 5 MVAR, 22KV Capacitor Bank at 132 kV Shinar Substation under EHV 0&M Circle, Pune under Phase-III. Ender Amount-rs. 2, 47, 55, 068, 34, EMD:- Rs. 2, 47, 550, 68, Tender Feess-RS. 5000/ (GST Extra). Download of tender documents-From Dtd. 14, 08, 2020 to Dtd. 21, 08, 2020 up to 11:00 hrs. Bid Opening:- Dtd. 21, 08, 2020 after 12:00 hrs. Tech Bid) Dtd. 24, 08, 2020 after 12:00 hrs. (Price Bid) For further defails visit our website https://srmetender.mahatransco.in and open above RFX for downloading tender documents. Sd/-Chief Engineer

SRM E-Tender Notice

Chief Engineer EHV PC O&M Zone Pur

समर्थ सहकारी बँक लि. सोलापर

ना कः ३१/२०-२९ जाहीर लिलाव व विक्री नोटीस

दि सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फॉयनान्शियल ॲसेंटस अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये (SARFAESI ACT 2002)

ासखुराता इटरस्ट अव्हर 2002 अन्यर (SARFAESIACT 2002) जब क्यों भी प्राधीकृत अधिकारी सार्थ सहवारी बैंक कि सोलायूर योनी दि तिखाश्रीटायक्षेत्रन केंद्र रिजन्तरहरान कींफ फोवनानिशत अंशेटल अंग्र एन्फोसीन्ट कॉल बिखारीट होटर अंग्रेंट 2002 अन्यये थे सकन 13 (2) अन्यये दिलेत्या माणी नोटीसीनुसार व दि सिखार्ट्रीटायक्रेमन अंग्र विकन्द्रवान ऑफ गोवनानिशन असेटल अंग्रेड एनमेसीनेंट कॉल विखार्ट्रीय ट्रेटरेस्ट उंग्रेट अज्य के काल किन्द्रन्द्रवान कींफ फॉवानीबिया अंसेटल केंग्र एनमोसीट कींफ सिखार्ट्रीयों ट्रेटरेस्ट केंग्रेट आप दिसार्युटाटायक्रे कॉल किन्द्रन्द्रवान कींफ फॉवानीबिया अंसेटल केंग्र एनमोसीट कींफ सिखार्ट्रीय ट्रेटरेस्ट उंग्रेस्ट 2002 अनये था करमा 14 कॉलटर साथ गांवा कार्यानान्त्र ताल पात्र प्रकार्यका कार्या केंग्रेस केंग्रेस केंग्रेस केंग्रेस केंग्र स्ट्री ट्र आप दिल्लाव "जैसे आहे त्या परिस्थितीमध्ये "कप्पात बेलार कहे केंग्रेस महिती असलेले कोणदेती हरा कर बावे नाहीत. ॲसेटस ॲण्ड एनफ सिक्युरिटायझेशन कलम १३(१२) अन् ॲण्ड रिकन्स्ट्रवशन

कर्जदाराचे नाव व पत्ता	श्री. भुतडा तेजप्रकाश हरीकिसन यत्ताः ३/३९, प्राजका को. ऑप. हौ. सोसा., एस.वही नगर, रामटेकडी, हडग्पसर, पुणे – ४१९ ०२८	साइ कम्युनकशन प्रोग्र., पुताड तेजप्रकाम हरीकिसन ऑफीस पत्ता : थी - २०५, १ ला मजला मेगा सेंटर, स.नं. १५३/अ/१ ते ४, हहपसर, पुणे - ४११ ०२८	साई कम्युनिकेशन प्रोप्रा, भूतडा तेजाकात हरीकिसन ऑकीस पत्ता : बी – २०९, १ ला मजला मेगा सेंदर, स नं १५३/अ/१ ते ४, इडपसर, पुजे – ४११ ०२८			
दि. ३१.०८.२०१९ अखेर येणे बाकी	टर्म कर्ज नं. ६० रक्तम रू. ३,२६,१२,९६७.०० अधिक व्याज अधिक इतर खर्च अधिक सिर्ययुष्टिी खर्च	टर्म कर्ज नं. ६९ रक्तम रू. १,६२,५६,३१२.०० अधिक व्याज अधिक इतर खर्च अधिक सिक्युरिटी खर्च	वेंश क्रेडीट कर्ज नं.४९ रक्तम रू. १,०६,७६,९३०.०० अधिक व्याज अधिक इत्तर खर्ष अधिक सिक्युरिटी खर्च			
गाव मीचे वालवडी, चुने देथील जुना स. मं. २१/२ अधिक ३० ए/१ अधिक ३० ए/२ अधिक ७१ /५, यांसी नवीन ९५, ज्लॉट न. १३६ एकूला के ४८८२ से जुट या मिळवलीकर सेट देप्रीस्त राज्यल सहकारी हररता भारता मधी मालमे सेक्टोज जान्या सेलाव्य प्रीप्ता क्यांकि हमांव हमात व राज्यले स्वर्णस्य यांसी विष्ट्यम सेन १३४३ सी. पुट य सेज १९७२ सी. युद्ध में आज प्रता सेंग्रेज में देखा मात्र स्वर्ण सेंग्रेज स्वर्णस्य यांसी विष्ट्यम सेन १३४३ सी. पुट असे एकूल सेन ३ भी, युद्ध ही मिळवर राज्यों सुद्धमें प्रदुर्शमा युद्धैल्यमां भे दुर्शन्त ग्रेस्त, दक्षिलें संप्लान्य देश में १३४३ सी. पुट असे एकूल सेन ३ १३४ स उसरेस स्वर्गन भी त्यां न. ३१ (उज्जू सेला)						
जाहिर लिलावाची वार, तारीख, वेळ व स्थळ	मुप्रवार दिनांक १६.०९.२०२० वेळ दुपारी १२ वाजता, समर्थ सहकारी बॅक लि. सोलापूर शाखा, शिवाजीनगर, ग्रहीनिया गार्डन अपार्टमेंट,हॉटेल पंचवटी गौरव जवळ, भांडारकर रोड, शिवाजीनगर, पुणे ४१९ ००४					
मालमत्तेची राखीव किंमत	रक्षम रू. ४,०२,००,०००/- (अर्थ	री रक्षम रू. चार कोटी दोन लाख	मात्र)			
वयाणा रक्कम	रकम रू. १,००,०००/- अक्षरी ए	ক নান্দ্র ফন্য				
लिलावात भाग घेता येणार २. सदर मालमत्ता खरेदी व करावी लागेल. यदाकदाधित ३.लिलावाच्या शर्ती व आ जातील. ४. लिलावापूर्वी थकबाकीद	। गाव्योना वयाना रक्षम रू. १,००,०००/ नाही. तरपारास बोली कायम केलेल्या दिवर्श त सदस्यी रक्षम खरेदीदार भरू न शकल टी लिलावाण्ट्या दिवशी लिलाव रह करण्या रागे रक्षम भरत्यास लिलाव रह करण्या रागे रक्षम भरत्यास लिलाव रह करण्या	ो खरेदी किंमतीच्या २५ टक्ने रक्तम त पास सदरच्या मालमत्तेची पुन्हा विक्री बून दाखविण्यात येतील आणि त्या त येईल.	ाबडतोब संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केली जाईल. बॅकेच्या सुचनापत्रकावर प्रसिद्ध केले			

५. जागेबाबत काही येणेबाकी, हस्तांतर फी आणि इतर खर्च असल्यास ती भरण्याची संपूर्ण जबाबदारी हं ६. मिळकतीसंबधी अधिक माहिती पाहिजे असल्यास बॅकेच्या शिवाजीनगर शाखा पुणे येथे संपर्क साधाय

प्राधिकृत अधिकारी समर्थ सहकारी बँक लि.,सोल ठिकाण : पुणे दिनांक : ११/०८/२०२० मराठी जाहिरातीमध्ये काही संहिता आढळल्यास इंग्रजी जाहिरात ग्राह्य धरण्यात यावी.

SUDARSHAN सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय / जागतिक मुख्यालय : १६२ वेलरली मार्ग, पुणे- ४९१००१ सीआयएन : L24119PM1951PLC008409 दुरायनी : ०२०- ६८२८२२०० दुरुपाष : ०२०- ६८५८२२ ई-मेल : shares@sudarshan.com; contact@sudarshan.com संकेतस्थळ : www.sudarshan.co सरावना सूचना

रुद्रदा। याद्वारे सूचना देण्यात येते की, सुद्रश्नेन केमिकल इंडरदीज लिमिटेड ('कंपनी') यांची ६९ वी वार्षिक सर्वलघारण सभा (''एनीएप'') कुक्रार, ४ अच्छेर, २००वे ती दूरपते ४०० ता ('सतीय प्रमाप केक) विद्वीओ कॉन्फरनिंग) त्रन्य दुक्राया माध्यमातुरे (''ओएवीएप') कंपनी व्यवहार भंजल्य (''पसतीए'') यांनी वार्षती केलेनी परिचक्रे (''फ़ातिराणे खुडेल एमसरीए परिपत्रके') में २०१७२०२ दि ५ में २०२० आजि तासात वायते लागांस संसंधायाल परिचकक जा १५/२०२० दि ८, एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक छ, १७/२०२० दि १३ एप्रिल, २०२० या अनुसार आणि १२ मे, २०२० ची संधी परिजन्न वार्युतार २२ स्टुर, २०२० रोजीव्या रजीएम सूचनेतील काम्यानन पर पाळ्याताठी कंपने ('प्रांप्रिया') मुंदाला जी आहे वर नयू देक्यानाण परिपत्रि आजि वे परिचकामंग्रेड ति प्रतद्वीयी पत्रि वारप्रपाठी कंपने ('प्रांप्रिया') मुंदाला आजि २०११ – २० साठीवा वार्षिक अहवाल १३ ऑगस्ट, २०२० रोजी मेक इंत्रेस्ट्रीनिक प्रदानी' आजा सामान्दाकेख पाठवला आहे वे खाएलदे कंपनीये संजेमराख्य www.sudarshan.com आणि स्टॉफ एक्पर्तेच' म्याजेय वीरपद्ध विपदि ('पिराद्ध')' आणि मंतन्त स्टॉक स्वत्राक्ष तामा हिनिन्देट (''एनएसर्द') यांची संकेतरपठ्ड केनुहामे अप्रक्राडां क्राविलेच आहेत कंप्रयोह देशनिंट्य यांचे संकेतरपढा माइडिया तिनिट्टेट (''एनएसर्द') यांची संकेतरपठ्य केनुहामे अप्रक्राडांतांड ता व्यव्याता प्रायदेट लिनिट्य यांचे संकेतरपठ्या माइडिया तिनिटेट (''प्रांती'', यांची संकेतरपठ्य केनुहामे अप्रक्राडांतांडित कर्प्राप्त प्रुप्ता आणि प्रययदेट लिनिट्ट यांचे संकेतरपट्र भारती केपी कंपतिस्टर केल्ड ट्रान्स्य राज्य स्ट्रानिय आप्र माड कंपनी डॉपिये- २०३२ या जलन स्टं भारती आणि कंपनी दे विरस्टर केल्ड ट्रान्स राज्य (''आरदी'',) सिंक इन्टाईम इंग्रि

प्रायदेह विगिद्धे को वेशेलरखा मानदागी राजपुर धनना व परपट्र (बण्ड दुर्ग्भर (भट (आरटी?)), सिर्क वृन्दाद्वान इंग्रिंम कंपनी डॉविनियन, 2013 एया कल्पन १०८ तथा आणि कंपनी (व्यतस्थान आणि प्रशासन) वियम, 2018 एया सुपारित नियागांप्रभागे आणि सेवी (सुवी खतीब आणि घोषाचा आवरधरका) निवामने 2019 थ्या नियम ४४ आणि सर्वतामाधरत सभेच्या क्रिसेटरेक्वराइच्ट 2- यातुवार, ये वसासद कट-ऑफ-डेटला म्हणजे बुख्यान २८ ऑगस्ट, 2020 रोजी वास्तविक किंवा विगटेरिक्वराइच्ह पद्धतीत सम्माग पाराज करीत ओहा, ते ६१ व्या एजीएम सुवभया कार्यनेकिंव नायू ते केप्यामाजे काम्याजयाल संगलन कहा कार्यने. डॉवियर्डिया देवर्गियर ('एरसरकील', 'प ग्रेंचा राजपरिकेकेन नायू ते केप्यामाजे प्रहानते देवराता आता कार्ड. या संदर्गता, समासदाना सुविंक करप्यात ये ते की. (1) कंपनी 2019-20 या वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 टापा वार्किक करप्यात ये ते की. (2) कंपनी 2019-20 वार्कत के क्रस्टाना स्थान प्रायत्त के आंतर, 2020 रोजी (साकाळी 9,000 वागता) सुरू होईल की जा कृष्यता 2, क्रप्त 2, 2021 तीर्क करप्यात 2, 2 ऑगस्ट, 2020 रोजी (साकाळी 9,000 वागता) सुरू होईल कीणी मुस्तार दान कर करप्यात आयत्रात्मार राजा स्था सार्वक का करातील आहेत आणि कंपनी केंपनी केंपनी केंपनी केंपनांत करपात आयत्र ते कि. (2) कुर्वन्याना करप्रात करप्यात प्रायत्मार वर्ग ते सम्पताद २ 20 केलेत. (2) कुर्वन्य तान करप्रतात प्रायत्म रायात्म प्रायत्न के स्थातीक आहेत आणि कंपनी केंपनी केंपनी संसार झाले आहे आणि केंपन करप्रता करप्रतात प्रायत्म प्रायत्म व्यात्म करतील करतातेल करातेला किंपना केंगती केंवनी केंपनी केंपना ते काल कर्पन कर्यात कर्यात्म स्थान्य सार्य क्रा के साक्य क्रा करततेल करातेल क्रायत्न व्यात नेणत नाही. (2) इत्केबट्रोनिक प्रदत्ती सुरस्य ई-मतदान मुत्कार, ३ कर्पनेठ २०२००, सांय (७००) तेत करप्यात अनुपती देयात तेणत नाही

स्थळः पुणे eर्ठिबप्रंखनः 180सॉरडाइस्ट २३०२००m

- विनंती करन रलेंगडून आयद्ये आपि पासवर्ड प्राप्त कर शकतील (v) इन्हेयर्ग्निक प्रवद्योगे दूरस्थ ई-मतदान पुरुषार, ३ सन्देश २०२०, सायं. ०५.०० नंतर करच्यास अनुपती देप्यात येगार माही. (v) जे स्पासव दुवेदी) औरएवोए स्व संवक्रीयां ये की हर्जा असतील आपि प्रयोगी उतावांव दूरस्थ ई-मतदानाद्रमे सनदान केलेक नसेल आपि अन्यक्षा ज्यांना सचे करप्यास प्रशिक्ष करप्यास आतेज साने, असे समाप्तद एलेएप्रिया के ई-मतदानामार्फत मतदान करप्यास प्रयान संवे करप्यास प्रशिक्ष करप्यास आतेज साने, असे समाप्तद एलेएप्रिया के संवित्तर सूर्पना एलेप्रिय्या सुवीन नमूद करप्यास आत्राया आहेत. (vii) एलीमच्या आपी दूरस्थ ई-मतदानाद्वारे प्या समाप्तदांनी मतदान केल्ठे आहे ते दर्शसी/आएडीएम सुविषेद्वारा एलेएप्ल जयस्थित / सुरुपमी राष्ट्र शबलील, एम प्रयांना पुरुषा मत्यान करप्याधी अनुमती भव्यापना सुविध सुविध सुविध सुविध प् (viii) एलीमच्या आपी दूरस्थ ई-मतदानाद्वारे प्या समाप्तदांनी मतदान केल्ठे आहे ते दर्शसी/आएडीएम सुविषेद्वारा एलेएप्ल जयस्थित / सहम्पनी राष्ट्र शबलील, एम प्र्यांना पुरुषा मत्यान करप्याधी आनुमती में क्रिया के वर्जन कर को के संसर्भच्ये कि ब्रियोदिर्थिय यांनी केल्करा लेल्टर ओंक बेनिनिक्रिकेटी और सुविध प्रत्य कर-ऑक-बेटला नमूद आहे. फक्त अगाव सापादानी दुरस्थ ई-मतदानाधी विज्ञा एलेएपच्या वेकी ई-मतदानाची सुविधा पिक क्रकेल
- कट-ऑफ-मिळू शकेल.

ूरस्थ ई–मतदानाच्या सुविधेच्या संदर्भात काही शंका असल्यास किंवा अन्य काही प्रश्न असल्यास सभासदांनी वारंवार विचारले पूरिष ३ नगापनाथि पुणिषेया प्रधाना भवात प्रथन जावना प्रधाना भवा अप भवात तरा प्रधाननेत्र त्राणारे प्रथन (एकप्रदेवन्त्र) समासदांसाती www.evoting.nsdl.com येथे डालनतेंड संखननाथये उपत्तव्य आहे ते प्रावति किंया टोल फ्री नं: १८००–२२२-१९७ वर फोन करावा किंवा पहुंवी म्हते, व्यवस्थापक, नंशनल सिख्युरिटीज डिपॉसिटरी लिपिटेड, ट्रेड बल्ड, एकिंग, ४ था मजला, कमला मिल्स कुंपाऊंड, सेनाप्तती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ यांच्यासी pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in वर किंवा दूरध्वनी क्र. + ९१-२२-२४९९४५४५ वर संपर्क साधावा. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदविलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आरटीएचे संकेतस्थळ www link intime.co.in वर स्वतःची नोंदणी करावी

NOTICE is hareby given to the public at large that Guardian Promoters and developers Pvt. Ltd., through its Director Mr. Manish Madhukar Sabade, holding beneficial Holder Jinnespect of the larger land more particularly mentioned in the Schodule-Iherunder withen. Said beneficial holder sold piece of land/Anenity Piot more particularly mentioned in the Schodule-Iherunder withen ("said Land") to my client AON GANG. BUILDER LLP, through its designated Partner Shri Annui (Imesh Goel assuring & representing that the said Land is free fore merunbrances and their beneficial title to the same is clean, clear and marketable. Accordingly, this Public Notice sigven in order to verify the marketability for title of the said Land in the hands of my client.

PUBLIC NOTICE

Lenum une manaso fritty client. We therefore hereby call upon the Public at large, that if any person is has: have any right, tile, interest, claim's by way of sale, mortgage (equitable or otherwise), lease, charge, lien, or gift, easement, exchange, attachment, agreement, maintenance, family arrangement, succession or any decree, order or award passed by any Court of Law or nhames houseness in sec-Id be communicated to us, o a be communicated to us, of ecessary documentary proof blication of this notice, failing s free from all encumbrances any right, title and/or interest he same is/are waived and/or is bonafide presumption as to and thereafter no claim and/or d, which may be noted.

d, which may be noted. e Larger Land) ground situated within the une and within the limits of 0 H 17 Are out of total area usuring 1 H 83 Are out of total 6/3 admeasuring 1 H 20 Are, ==20 Ares equivalent to 32000

ndary of Village Kesnandtale ary of Village Kesnandtale an SCHEDULE-II (Descript on of the Land sold

SCHEDULE-II (Description of the Land sold) Amenity Space/plot admeasuring 419.0.51 sq. mtrs. out of the sanctioned out of Schedule-I land hereinabove and bounded as under: ON OR TOWARDS THE: NORTH : By Project Hill Shire, SOUTH : By 30 wide Road, EAST : By Gat No 866, WEST : By Internal Road.

Place : Pune Date : _13/08/2020	Unmesh V. Pitale, Advocate Flat No. 401, Pavitra Classic Soc., 38/A, Somwar Peth, Pune- 411011, M.: 9765701666
	राष्ट्रीय कंपनी कायदा,
	मुंबई खंडपीठ
कंपनी योजना याचि	का क्र. सी. पी. (सीएए) / ९७६ / एमबी–१/२०२०
	सह कनेक्ट केलेले
कंपनी योजना अज	क. सी. ए. (सीएए) य ३०४६ / एमबी -१/२०१९
1	कंपनी मॅटर ॲक्ट, २०१३ नुसार
	आणि
	३ च्या विभाग २३० ते २३२ च्या प्रकरणात आणि कंपनी
अधिवि	नेयम, २०१३ मधील इतर लागू तरतूद
	आणि
एकत्रिकरण स्कीमच्य	ा प्रकरणात श्रद्यंत एनर्जी & शुगर प्रायव्हेट लिमिटेड आणि
श्रध्दा एनर्जी & इन	फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व त्यांचे भागधारक
श्राध्य	ा एनर्जी & शूगर प्रायव्हेट लिमिटेड
श्रध्वा हाऊस सीटीएस	। क्रमांक १२०६ए/१, प्लॉट नंबर ८८७-ए शिरोळे रोड,
जे.एम.रो	ड, शिवाजी नगर पूणे एमएच ४११००४
	U15500PN2012PTC143145
प्रथम याचिकाकर्ता वं	ञ्पनी हस्तांतरणकर्ता कंपनी
	र्जी & इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड
	। क्रमांक १२०६ए/१, प्लॉट नंबर ८८७-ए शिरोळे रोड,
	ड, शिवाजी नगर पुणे एमएच ४११००४
CIN वितिय याचिकाकत	1:U45209PN2004PTC020022 fi कंपनी हस्तांतरण कंपनी
ାୟାମୟ ସା।ସହାହନ	याचिका नोटीस
कलम २३० ते २३२ आ	णि इतर लाग् असलेल्या कंपनी कायदा २०१३ च्या
लिमिटेड व श्रध्दा एनर्जी ८ भागधारक, याचिकाकर न्यायाधिकरण मुंबई खंड केले आहे. वरील याचिका	एकप्रिकरण मेंजुरीसाठी श्रद्धा एनर्जी & शुगर प्रायदेट ६ इन्फ्रापोजेक्टस प्रायदेह लिमिटेड आणि त्यांचे संबंधित 1 कंपन्वांनी माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा पीठासमेर (एनसीएलटी) कॉगरर २०२० रोजी सावुर माननीय एनसीएलटीसमेर सुनीवणीसाठी १७ ऑगस्ट
	॰ वाजता किंवा त्यानंतर लवकरच निश्चित केली आहे. जर समर्थन करण्यास किंवा विरोध करण्यास इच्छक असेल
तर तो/ती/ते अधिकृत प्र	समयन करण्यास किंवा विराध करण्यास इच्छूक असल तिनिधी खालील पत्त्यावर पाठवावे, त्याची / तिची हेतू या वकीलाद्धारे सही करून, याचिकेच्या सनावणीसाठी
निश्चित केलेल्या तारखेच्य	या वकालाद्धार सहा करून, याचकच्या सुनावणासाठा 1 दोन दिवसांपूर्वी पाठवावी. यासंबंधित कोणतीही व्यक्ती 1 करण्यास प्रयत्न करीत असेल, त्या व्यक्तिने विरोधाची
	करण्यास प्रयत्न करात असल, त्या व्यक्तिन विराधाचा तिज्ञापत्रांची एक प्रत अशा सूचना याबाबत दाखल करा.
	याचिकेसोबत आवश्यक असलेल्या कोणत्याही व्यक्तीस
	प्रतिनिधीला विहित शुल्काच्या भरपाईवर उपलब्ध केली
जाईल.	Anne and and a feature and a feature and
0.000	प्रति, श्रध्दा एनर्जी & शुगर प्रायव्हेट लिमिटेड
	प्रथम याचिकाकर्ता कंपनीसाठी अधिकृत प्रतिनिधी
श्रध्दा हाऊस सीटी।	रस क्रमांक १२०६ए /१, प्लॉट नंबर ८८७–ए शिराळे रोड,

जे. एम. रोड, शिवाजी नगर पुणे एमएच ४११००१

प्रति, श्रध्वा एनर्जी & इन्फ्राप्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड ब्रितीय याचिकाकर्ता कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी अध्या हाऊस सीटीएस क्रमांक १२०६ए /१, प्लॉट नंबर ८८७-ए शिरोळे रोड, जे.एम. रोड, शिवाजी नगर पुणे एमएच ४११००४

(सदर सूचना इंबजीत प्रसिध्द केलेल्या सूचनेचा मराठी अनुवाद असून अर्थासाठी इंबजी सूचना बाह्य धरली जाईल.)

दि. १४ ऑगस्ट २०२०

Cummins India Limited

Registered Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone : (020) 67067000 Fax : (020) 67067015. E-mail : cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)

Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2020

			Standa	lone		Consolidated				
		Quarter ended			Year Ended			Year Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2020	March 31, 2020 (Audited)(Note 4)	June 30, 2019	March 31, 2020	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)(Note 4)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020	
	C. 8.	(Unaudited)		(Unaudited)	(Audited)				(Audited)	
1	Revenue from operations	49,820	105,284	134,304	515.773	50,282	106,246	135,172	519,145	
2	Profit before exceptional items and tax (Note 3)	7,045	12,082	19,404	77,891	6,342	9,814	17,972	70,507	
3	Profit before tax	7,045	11,702	19,404	75,906	7,106	12,333	21,047	80,748	
4	Profit after tax	5,256	11,831	14,151	62,934	5,302	17,024	15,256	70,561	
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4,779	10,974	13,845	61,177	4,799	16,158	14,950	68,737	
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	
7	Other equity (as per Audited Balance Sheet)				411,952				434,660	
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	1.90	4.27	5.10	22.70	1,91	6.14	5.50	25.45	

s: The above is an extract of the detailed quarterly/annual financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full quarterly/annual financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company. This statement has been reviewed by the Audit Committee at its meeting held on August 11, 2020 and approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2020. Exceptional items comprise one time expense on account of Voluntary Retirement Program (VRP) and Reduction in Force (RIF) aggregating to ₹1,605 lacs and ₹380 lacs respectively for the year ended March 31, 2020 and Reduction in Force (RIF) aggregating to ₹1,605 lacs and ₹380 lacs respectively for the year ended March 31, 2020 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2020 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2019. 2.

3 4.

For Cummins India Limited


Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

Place: Pune Date: August 12, 2020 डीजीएम विधी आणि कंपनी सचिव

सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड सार्ठ

Making people's lives better by powering a more prosperous world

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.



पूर्वीची द्ववियटास फायवानस लि) नोदणीकृत कार्यालय: क. 769, स्पेन्सर प्लाहा, चौया मजला, फेज-11, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-600002. # 044-42995000, 044-42995050 मागणी सूचना

सिक्यरिटायझेशन औड रिकन्टक्शन ऑफ फायनॅंग्शिअल ॲसेटस औड एनफोर्समेन्ट ऑफ

मागणा सूचन।
मिवयुरिटायड्रोगन औड रिकन्टरबयान ऑफ फायनरींजनक अंतेट्रस औड एनफोर्ममेन्ट ऑफ सिबयुरिटी इंटेस्ट अंबट, 2002 मधील अनुख्येद 13(2) अंतर्गत सूचना
मार्वा रिविट इंटरेस्ट अंबट, 2002 मधील अनुख्येद 13(2) अंतर्गत सूचना
मार्वा राजिरेड (इंएरफल)) अंक्वराय सांच फालनात्म बंक कि. यांकेब्रह बक की संतर्गत औती. राजाता रिविटिड (इंएरफल)) राजिर स्वार्थना अंक कार्यवार्थना के कि. यांकेबरा सांच फालनात्म बंक कि. यांकेबरा कार्यवार्थना कि. 2016 के कि. 2016 के

कर्जदार/ जामीनदार यांचे नाव (शाखेचे नाव)	मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम	अनामत मत्तेचे वर्णन (अचल मालमत्ता)
शाखाः दौड क.क्र.: SETWRCY0008910, कर्जवारः श्री भाऊसाहेब सोपान कुरुले, वॉडवाचे वाव सोपान कुरुले सह-कर्जवार: श्रीमती कविता भाऊसाहेब कुरुले, पतीचे नाव भाऊसाहेब कुरुले		ग्रामपंचायत मिळकत क. 534/1, न्यू गार, ता. तौड़, जि. पुणे ग्रामपंचायत गार ज्या हवेत, जि. पुणे, नॉटणंकृत विका करा ठ 2150/2007, ठ्या-नॉवशंक दौड, पुणे, एकुण शिकारक सुम 1200 पी.फू. (पश्चिम वायुक्तडोल मिठकत क. 534) तमें रोवील वर्तमान व भावी वांधरकामें व संरचता तर्रतेच स वहिवाट/मामूल अधिकार, खतुरसीमा: पूर्वेस: ग्रामपंचाल मालमता क्र. 534, घीडमेस: मॉकळो जामीन, दक्षिण ग्रामपंचात स्तर. जत्सेस: नॉर्साराई पांचे घर
शाखाः खडकी कर्ऊदारः VLPHPUNE0000604 कर्जदारः श्री रामजी श्रीगजराज चव्हाण, वॉडलांचे नाव श्रीगजराज सह-कर्जदारः श्रीमती गीता देवी चव्हाण, पतीचे नाव रामजी चव्हाण	आणि रु.	स्वनिका कर 1, धेनफळ सुमारे 52.32 चौ मौ, चवर्ट भाग 69.76 चौ मौ. बिल्ट-अप विक्रोगेय, पहिला मजला, 'गी वेश्वर कोम्प्लेस्प, स.ड. 60, सीदीएस क्र. 213, एलॉट ड 12, धेत्रकळ सुमारे 609 चौ.मी., पिषठे लिलख याव, पुण् पिपी चिवरड महानगर पहिलेक्या खड़ते. तसेच तेर्थल वर्तमा व भावो बांधकामे व संरचना तसेच सर्व वहिवाट/मामू अधिकार: खतुरसीमा, घ्रेवेस: स.क. 60, टविणेस: स.क. 61 पांडीमंस: स्वत, उत्तरेस: स्ता.
शाखाः ताराबाई पार्क क.ऊः: VLPHKLPR0000863 कर्जादाः झी संतोष पांडुरंग वाळखेकर सह-कर्जवारः 1. श्री जानंदराव उर्फ बंडा, 2. श्रीमती अल्का पांडुरंग वाळवेकर 4. श्री प्रशाते पांडुरंग वाळवेकर 4. श्री प्रशाते पांडुरंग वाळवेकर	आणि रु. 8,88,812/-	सी एस.क. 2643, एकुण खेरफळ सुमारे 22.00 चौरा में, सुमारे 11.00 चौ.मी. (म्हणजे 118.00 चौ.फू.) तसेव लग वाधलेले साथे पर, माळ्ये माझे (रेटे माझे), कसखा कागल, त कागल, जि. कोल्हापूर, कागल नगर्पासद, कागलच्या स्थानि इहीत.
शाखाः ताराबाई पार्क क.क्र: VLPHKLPR0002534 कर्जवारः श्री सदाशिव पांगे सह-कर्जदारः श्री नीळकंठ पांगे, सुवर्णा पांगे	आणि रु.	पहिल्या भागाऱ्या पक्षाकडे पुढील मालनातेची संपूर्ण मालन आहं, मालनात क. 234, पहुरण केप्राफ्त युमरे 74.2, जैमें पैकी उत्तरेकडील सुसारे 32.06 ची.मी. जमीन तसेय तेथी बोधकाम, प्राप्तपेवादा मिळकत क्र. 24.3, सिंडी सर्व्यं क. 23- गीजा माले, तस्वरेति परकाव्य, ति. कोल्लपुर, तरिये तेथी वर्तमान व भावी बोधकामे व संरचना तसेय सर्व वर्डिया- अभिकार, बसुरामीमा: पूर्वदा सदर पालनातेचा काली भा देविणेस. सदर मालनातेचा काली भाग, पश्चिमेक्ष शासकीय स्वत
शाखाः माधव नगर क.क्र.ं EMFPUNE0002727 कर्जवारः श्री राजेंद्र कोळी सूर्यवंशी, सह-कर्जवारः श्रीमती जयश्री सूर्यवंशी, श्रीमती स्मिता सूर्यवंशी	आणि रु.	गट क. 36, एहुम खेलरुक सुमारे हो00-943मर पैको तुम है00-113मर (मजणजे 11000 चीफ़), रोसक तेशी बोधकाम, ज्ञामरंचावत मालमता क्र. 538, जुळेबाड़ी, तम तासमात, जि. सांगली, जुळेबाडी सामरंचावतव्या हतीत. तसे तेशील वतनाम व भावी बोधकामा व संरचना तसेच स बॉक्वाट/सामूला अधिमार खो जनार्तन वादे यां मालमता, वीशमेरा: जी ताना कोळी यांची मालमता, उत्तर आंतरी प्रेम संवर्थनी बांची मालमता.
शाखाः अकलूज क.क्र.ः SEAKLUJ0158922 कर्जदारः श्री सुवर्णा अनिल बनकर सह-कर्जदारः श्री अनिल भीमराव बनकर	02-03-2020 आणि रु. 3,35,688/-	सिरी सर्खे क्र. 39, ग्रामपंचायत घर क्र. 85, प्लॉटचे क्षेत्रफ सुपारे 138 चो.मी. म्हणजे 1484 ची.फू. ग्रामपंचारत खुल् ता भावजेरमर, तिरारे सर्खे क्र. 42 दक्षिणेत. सिरारे सर्खे क्र. 20, पूर्वेस. स्टता, पबिमेश: सर आकार: क्षेत्रफळ सुपारे 138 चो.मी. म्हणजे 1484 ची.फू उन-मंदेणी जिल्ला माळवेसर आणे नोटणी जिल्ला सोलापूर.
शाखाः राजारामपुरी क.क्र.: SERJRPR0175551 कर्जवार: क्रीनेताजी अण्णा जाधव सह-कर्जवार: श्रीमती लता नेताजी जाधव	आणि रु. 2,42,588/-	सिरी सरबै क. 1933. पढ्लण क्षेत्रफल मुमारे 95.9 भौ सी. भे सुमारे 65.9 चौ.मी. म्हणजे 710 चौ.फू. आणि त्वावसेल सा बाधवम्म, प्रामारंपात मुल्यांकन बादी मालामता का. 1210/ पष्टणकोडोळी माव, ता. हातकणगर्ल, जिल्ला कोल्हापूर मी उत्तरार जो सामय वादू चांभार वायों मालामता, दक्षिणतः गणपती हरले यांची मालमता, पर्वेस औ मातदव बाळ् चांभ बांची मालामता, पश्चिमेसः स्तता. आकार: सुमारे 710 चौ.फू.
शाखाः आकुर्डी क.क्र.: VLPHPUNE0000583 कर्जदार: श्री अजित रुपचंद बरमेचा, सह-कर्जदार: श्रीमती स्मिता अजित बरमेचा	आणि रु.	सदनिका क्र. सी.2, क्षेत्रफळ सुमारे 63.75 चौ.मी., पहिंह मजला, भागश्री अपार्टींट, स.क. 209/2, क्षेत्रफळ सुम 2000 चौ.फ. आणि ल्याचा सीटीसफ क्र. 4369, मोर्ट म ता. हवेली, जि. पुणे, पिपची चिचवड महानगर पालिकेच्या हदी: खतुर्समाम: पूर्वेस: कॉलनी स्तता, दक्षिणस: कॉलनी स्तता पहांसम: पार्टे बाद, जरेस: कॉलनी स्तता.



१३

ISO 9001 :2015 प्रमाणित बॅक न कार्यालय : अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर, दत्त चौक, सोलापूर-४१ ००४ फोन नं. ०२०-२५६५७५६५/२५६५७५५६ Email Id : re मो.नं. : ७७७४०५२७५५/९८८९७३६४२६ दिनांक : १९/०८/२०

Dtd.	order or award passed by any Court of Law or oth of the said Land or part thereof, the same should our below mentioned address, along with the ne
K for s.	our below menuoned address, along with the n thereof, within 21(Twenty One) days from the pu which my Client will presume that the said Land i and/or charges, and no other person/s has/have in the same and if there is/are any such claim/s.t
ne	abandoned, in favour of our Client and under this the title of the said Land being clean and clear, an complaint, in respect thereof, shall be entertained
com	SCHEDULE-I (Description of the All that piece and parcel of land and Registration Sub-Dist. Taluka Haveli, Dist. To PMRDA bearing Gat No. 866/1 admeasuring G admeasuring 11 40 Ave, Gat No.866/2 admeas area admeasuring 2 H 09 Are and Gat No.866 Mouje Wagholi, Pune totally admeasuring H 03 sg.mtrs., and which land is bounded as under
	ON OR TOWARDS THE: NORTH : By Bour SOUTH : By 30 m wide Road, EAST : By Bounda Gat No. 866, WEST : By Gat No. 866/1 (part)